

NESCO LIMITED
Nesco Center Western Express Highway

Goregaon (Fast)

E contact@nesco.in

W www.nesco.in Mumbai 400 063

T+91 22 6645 0123 F +91 22 6645 0101

16 November 2020

BSE Limited Department of Corporate Services 25th Floor, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400001.

The National Stock Exchange of India Limited 5th Floor, Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400051.

Scrip Code: 505355 Symbol: NESCO

Sub: Compliance under Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Dear Sir,

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of Financial Results of the Company for the quarter and half year ended 30 September 2020 published in the following Newspapers on 13 November 2020 -

- i) Business Standard (All India Edition); and
- ii) Mumbai Lakshadweep

This is for your information and record.

Thanking you

Yours faithfully,

For Nesco Limited

Digitally signed by JINAL JITENDRA SHAH DN: cn=JINAL JITENDRA SHAH, c=N, st=AMHARASHTRA, p. Revened JINAL JITENDRA / o=Personal, senalNumber=#99860eff1de4f5f94d 5a7bb712e68921b5137c8a5feff4586 d969534830611 Date: 2020.11.1617:43:04+05'30' SHAH

Jinal J. Shah **Company Secretary and Compliance Officer**

Encl: As above

NESCO LIMITED EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30 SEPTEMBER 2020 Quarter Quarte **Particulars** Ended Ended Ended 30.09.2020 30.09.2020 30.09.2019 Unaudited Unaudited Unaudited Total Income from Operations 7,806.15 16,944.74 13,463.90 Net Profit/(Loss) for the Period (Before Tax. 10,439.84 8,606.90 4.064.25 Exceptional and/or Extraordinary Items) Net Profit/(Loss) for the Period (Before Tax, After Exceptional and/or Extraordinary Items) 4,064.25 10,439.84 8,606.90 Net Profit/(Loss) for the Period (After Tax, After Exceptional and/or Extraordinary Items) 8,379.78 7,395.40 3,246.90 Total Comprehensive Income for the Period (Comprising of Profit for the Period [After Tax 3.246.59 8,381.10 7,396.35 and Other Comprehensive Income [After Tax]) **Equity Share Capital** 1,409.20 1,409.20 1,409.20 (Face Value ₹ 2/- per share) Reserves (excluding Revaluation Reserve) Earning Per Share (EPS) a) Earning Per Share Basic (in ₹) (Not Annualised) 4.61 10.50 11.89 b) Faming Per Share Diluted (in ₹) 4.61 11.89 10.50 (Not Annualised)

Additional information on Unaudited standalone financial results for the Quarter and Half Year Ended 30 September 2020

Sr. No.	Particulars	Quarter Ended 30.09.2020 Unaudited		Quarter Ended 30.09.2019 Unaudited
а	Total Income from Operations	7,805.82	16,941.55	13,464.03
a b c d	Profit Before Tax	4,064.60	10,443.16	8,607.35
С	Profit After Tax	3,247.25	8,383.10	7,395.85
d	Total Comprehensive Income for the Period	3,246.94	8,384.42	7,396.80
_	There for siel south have been suitered as		المراجعة المراجعة المراجعة	C

and subsequently approved by the Board of Directors at their meeting held on 12 November 2020. The Statutory Auditors have carried out a limited review of the above The above is an extract of the detailed format of Consolidated Unaudited Financial

Results for the Quarter Ended on 30 September 2020, filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Standalone and Consolidated Financial Results are available on the website of the Stock Exchange (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the Company's website (www.nesco.in). For Nesco Limited

Krishna S. Patel

Vice Chairman and Managing Director DIN: 01519572 Panaji, 12 November 2020 CIN No: L17100MH1946PLC004886 Regd Office: Nesco Center, Western Express Highway, Goregaon (East), Mumbai - 400 063. Website: www.nesco.in Email: companysecretary@nesco.in

ATC Telecom Infrastructure Private Limited Regd Office: 404, 4th Floor, Skyline Icon, Andheri Kurla Road, Andheri East,
Mumbal - 400059, Maharashtra, India
Corporate office: Plot No 14-A, Sector 18, Maruti Industrial Complex,
Gurgaon - 122015, Tel + 91 124 4464000 CIN- U72200MH2004PTC289328;
Tel + 91 22 40082700, Fax: + 91 22 40082852, Website: www.atctower.in

Statement of Unaudited Financial Results for the half year ended September 30, 2020

SI.	Particulars	Half Yea	ır Ended	Previous Year Ende
No.	Particulars	30.09.2020 (Unaudited)	30.09.2019 (Unaudited)	31.03.2020 (Audited)
01	Total Revenue from operations (Refer note 4)	4,405.12	4,428.77	8,627.7
02	Net Profit for the period (before Tax,		250	26
2000	Exceptional and/or Extraordinary Item)	231.65	351.73	433.3
03	Net Profit for the period before Tax			
	(after Exceptional and/or Extraordinary Item)	231.65	351.73	433.3
04	Net Profit for the period after Tax		200000000000000000000000000000000000000	1000000
	(after Exceptional and/or Extraordinary Item)	154.94	223.38	473.8
05	Total Comprehensive income for the period			
	(comprising profit) after tax for the period			
175504	and other comprehensive income after tax)	155.62	223.99	475.2
06	Paid up Equity Share Capital	883.52	883.52	883.
07	Compulsory convertible debentures	1,053.96	1,053.96	1,053.9
08	Reserves (excluding Reserve created on			***
	Amalgamation)	6,782.24	6,374.76	6,626.6
09	Net Worth (6+7+8)	8,719.72	8,312.24	8,564.
10	Paid up Debt Capital/Outstanding Debt	8,620.30	8,797.50	8,708.9
11	Debt Equity Ratio (10/9)	0.99	1.06	1.0
12	Earning per share (equity shares, par value			
	of Rs.10/- (absolute amount)) not annualised		50° 7450	10.00
	- Basic (in Rs.) (absolute amount)	1.66	2.40	5.0
1000	- Diluted (in Rs.) (absolute amount)	1.66	2.40	5.0
13	Capital Redemption Reserve	166.67	166.67	166.6
14	Debenture Redemption Reserve	197.61	197.61	197.6
15	Debt Service Coverage Ratio	3.35	3,25	3.3
16	Interest Service Coverage Ratio	1.63	1.93	1.5

The above is an extract of the detailed format of half yearly unaudited financial results file with National Stock Exchange of India Limited under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended. The full formations are considered to the control of the of the half yearly unaudited financial results are available on the website of National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the Company's website a www.atctower.in.

The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on November 11, 2020. The Statutory Auditors of the Company have carried out limited review of the aforesaid results.

The above results of the Company have been prepared in accordance with the recognition ement principles laid down in Indian Accounting Standard 34 "Inte Reporting" ("Ind AS 34"), prescribed under Section 133 of the Companies Act, 2013, and the other accounting principles generally accepted in India. Revenue from operations includes following exit charges recognised based on settl

terms agreed with the customers: 6 months ended 6 months ended

ı	303.09	138.04	331.06
5.		ny has recognised impairment loss its, intangible assets and right-of-u	

On October 24, 2019, the Hon'ble Supreme Court issued a ruling regarding the definition of Adjusted Gross Revenue (AGR) and associated fees and charges that may have a materi financial impact on few of tenants of the Company. The appeals filed by these custome have been rejected by the Hon'ble Supreme Court on March 18, 2020. Further, upon hearin the Department of Telecommunication's (DoT) plea to allow it to recover AGR dues over period of time, the Hon'ble Supreme Court, on September 01, 2020, has allowed thes customers to pay 10 per cent of their AGR-related dues by March 31, 2021 and remainin dues over the period of next 10 years in equal instalments. The Company will continue to monitor the status of these developments, as it is possible that the estimated future case flows may differ from current estimates and changes in estimated cash flows from tenant could have an impact on recorded Property, plant and equipment (PP&E), capital work i progress, intangible assets including tenant-related intangibles, Right of use asset Revenue equalisation reserve and Goodwill. The carrying values of PP&E, capital work in progress, intangible assets including tenant-related intangibles, Right of use asset Revenue equalisation reserve and Goodwill were Rs. 6,990.34, Rs. 108.58, Rs. 4,453.76 Rs. 5,235.73, Rs. 177.21 and Rs. 1,858.16, respectively, as at September 30, 2020.

Pursuant to the announcement made by the Finance Ministry of the Government of India or September 20, 2019, the Company, based on its current assessment, is likely to exercise th option for a lower corporate tax rate as per section 115BAA of the Income-tax Act, 1961 a introduced by the Taxation Laws (Amendment) Ordinance, 2019 from financial year 2025-26 onwards. Accordingly, deferred tax liabilities (net) have been measured at the tax rates that are expected to be applied to the period when the liabilities are expected to be utilised. This had resulted into additional deferred tax credit of Rs. 131.84 relating to the balance that existed on April 01, 2019 which was recognised during the half year ended March 31, 2020.

The Code on Social Security, 2020 ('code') relating to employee benefits during employment has been published in the Gazette of India. However, the date on which the Code will com into effect has not been notified. The Company will assess the impact of the Code when comes into effect and will record any related impact in the period the Code become

The Company has considered the internal and external sources of information and econor forecast, up to the date of approval of these financial results, in determining the impact of COVID-19 pandemic on various elements of its business operations and financial performance. The Ministry of Home Affairs vide order No. 40-3/2020 dated 24 March 2020 to a control of the control of has notified telecommunication services among the essential services which continue to operate during lock down ordered by the Government of India. The customers of th Company viz. the telecom service providers are continuously engaged in fulfilling the services including surge in demand emanating from various sectors and industries. The Company is amongst the businesses that are least impacted due to COVID-19 pandemic and is running its business and operations without any major disruption. The Companibelleves that there is no significant impact of COVID-19 pandemic on its financial position and performance. The impact of COVID-19 on the Company's financial results may differ from that estimated as at the date of approval of these financial results depending on how long the pandemic lasts and time period taken for the economic activities to return to

The Company is engaged in the business of providing Passive Telecom Site Infrastructui Service termed as "Infrastructure Service" to cellular mobile telephony operators and othe licensed telecom infrastructure providers in India. Information is reported to and evaluated regularly by the Chief Operating Decision Maker (CODM) for the purpose of resource sing performance focusses on the business as a whole and accordingl there is single reportable segment in the context of Operating Segment as defined under Ir

 The figures for the previous period have been regrouped/reclassified wherever necessary conform to the presentation of the current period

Place: Gurugram Date: November 11, 2020

For ATC Telecom Infrastructure Private Limits Ashwani Khillan (MD and CEO

(DIN: 08451314

Date: November 12, 2020

Place: Gurugram

MPS INFOTECNICS LIMITED

Extract of Unaudited Financial Results (Consolidated) for the Quarter and Half Year Ended September 30,2020

CIN: L30007DL1989PLC131190
Regd. Off.703, Arunachal Building, 19 Barakhamba Road, New Delhi-110001

S. No.	Particulars	Quarter Ended			Half Year	Financial Year Ended	
	34	30-Sep-20 Un-audited		30-Sep-19 Un-audited	30-Sep-20 Un-audited	30-Sep-19 Un-audited	31-Mar-20 Audited
1	Total income from operations (net)	10.45	15.70	301.99	26.15	456.94	814.48
2	Net Profit / (Loss) from ordinary activities before tax	(143.79)	(140.81)	(122.22)	(284.60)	(289.50)	(561.66)
3	Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	(140.49)	(137.51)	(220.57)	(278.00)	(486.20)	(330.93)
4	Total Cmprehensive Income for the Period (Net of Taxes)	(140.17)	(137.83)	(220.39)	(278.64)	(485.84)	(332.30)
5	Equity Share Capital (Face Value Rs.1/- per share)	37744.37	37744.37	37744.37	37744.37	37744.37	37744.37
6	Reserves excluding Revaluation reserves (i.e. Other equity)						
7	Earning Per Share (Basic)	(0.004)	(0.004)	(0.006)	(0.007)	(0.01)	(0.01)
8	Earning Per Share (Diluted)	(0.004)	(0.004)	(0.006)	(0.007)	(0.01)	(0.01)

of the SEBI (Listing and other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchanges websites www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website For MPS Infotecnics Limited

Peeyush Kumar Aggarwal Place: New Delhi Date: 11/11/2020 DIN:00090423



PRESTIGE ESTATES PROJECTS LIMITED

Regd. Office: Prestige Falcon Tower, No.19, Brunton Road, Bangalore - 560 025 Email: investors@prestigeconstructions.com Website: www.prestigeconstructions.com CIN: L07010KA1997PLC022322

Extracts from the Consolidated Un-audited Financial Results of Prestige Estates Projects Limited for the quarter ended September 30, 2020:

Sl. No.	Particulars	Quarter Ended	Half Year Ended	Quarter Ended	Year Ended
		30.09.2020 (un-audited)	30.09.2020 (Un-audited)		
1	Total income from operations	19,167	32,130	19,627	82,433
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,664	2,175	2,248	7,845
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,664	2,175	2,248	8,225
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items	938	1,138	1,572	5,486
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	938	1,138	1,573	5,454
6	Equity Share Capital	4,009	4,009	3,750	4,009
7	Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations) –				
	Basic:	1.49	1.53		
	Diluted:	1.49	1.53	2.95	10.63

1. The key data of Standalone Financial Results are as under:

				(Rs in Million)
Particulars	Quarter Ended	Half Year Ended	Quarter Ended	Year Ended
	30.09.2020 (un-audited)	30.09.2020 (Un-audited)	30.09.2019 (un-audited)	31.03.2020 (Audited)
Total Income from operations (net)	9,793	16,929	7,338	35,667
Profit before Tax	779	1,265	1,300	3,218
Profit after Tax	751	1,217	1,521	2,624

2. The above is an extract of the detailed format of the Financial Results for the quarter ended September 30, 2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the quarter ended September 30, 2020 are available on the Company's website www.prestigeconstructions.com and can also be viewed on the stock exchange websites of www.nseindia.com and www.bseindia.com.

3. The results have been prepared in accordance with IND AS prescribed under section 133 of the Companies Act, 2013.

> By order of the Board of Prestige Estates Projects Limited

Place: Bengaluru Date: November 11, 2020

Irfan Razack Chairman and Managing Director DIN: 00209022



Vipul Limited

Vipul

Regd. Office: Unit No. 201, C-50, Malviya Nagar, New Delhi - 110017 Corp. Office: Vipul TechSquare, Golf Course Road, Sector-43, Gurugram-122009 CIN No.: L65923DL2002PLC167607, Phone No.: 0124-4065500, Website: www.vipulgroup.in f Standalone Audited Financial Results for the 2nd quarter & half year ended September 30, 2020

				(Rs. In La	khs except pe	r share Earnin	gs per share	
SI. PARTICULARS			HE QUARTE	R ENDED	FOR THE HALI	F YEAR ENDED	FOR THE YEAR ENDED	
No.	FARTICULARO	30.09.2020 Unaudited	30.06.2020 Unaudited	30.09.2019 Unaudited	30.09.2020 Unaudited	30.09.2019 Unaudited	31.03.2020 Audited	
1.	Total Income from operations	1,809.73	299.44	7,160.7	2,109.17	11,745.52	18,543.47	
2.	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(1,874.00)	(1,029.91)	(487.39)	(2,903.91)	(432.79)	(3,107.59	
3.	Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(1,874.00)	(1,029.91)	(487.39)	(2,903.91)	(432.79)	(3,107.59	
4.	Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(1,386.68)	(795.10)	(558.71)	(2,181.79)	(747.47)	(2,743.01)	
5.	Equity Share Capital	1199.84	1199.84	1199.84	1199.84	1199.84	1199.84	
6.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)	(1,386.68)	(795.10)	(558.71)	(2,181.79)	(747.47)	(2,775.93	
7.	Earnings per share (of Rs. 1/- each) (for continuing and discounted operations)							
	- Basic	(1.16)	(0.66)	(0.47)	(1.82)	(0.62)	(2.29	
	- Diluted	(1.16)	(0.66)	(0.47)	(1.82)	(0.62)	(2.29	

Extract of Consolidated Audited Financial Results for the 2nd quarter & half year ended September 30, 2020 (Rs. In Lakhs except per share Earnings per share)									
SI.	PARTICULARS	FOR TI	HE QUARTER	R ENDED	FOR THE HAL	F YEAR ENDED	FOR THE YEAR ENDED		
No.	PARTICULARS	30.09.2020 Unaudited		30.09.2019 Unaudited	30.09.2020 Unaudited	30.09.2019 Unaudited	31.03.2020 Audited		
1.	Total Income from operations	1,828.91	344.57	7,371.19	2,173.48	13,002.90	20,106.56		
2.	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)			(535.07)	(3,232.00)	(694.29)	(3,798.89)		
3.	Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(2,062.93)	(1,169.06)	(535.07)	(3,232.00)	(694.29)	(3,798.89)		
4.	Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(1,575.80)	(934.25)	(554.18)	(2,510.05)	(907.89)	(3,434.66)		
5.	Equity Share Capital	1199.84	1199.84	1199.84	1199.84	1199.84	1199.84		
6.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)		(934.25)	(554.18)	(2,510.05)	(907.89)	(3,467.99)		
7.	Earnings per share (of Rs. 1/- each) (for continuing and discounted operations)								
,	- Basic	(1.31)	(0.27)	(0.46)	(2.09)	(0.76)	(2.86)		
,	- Diluted	(1.31)	(0.27)	(0.46)	(2.09)	(0.76)	(2.86)		

The above are extracts of the detailed format of standalone and consolidated un-audited for the 2nd guarter and half year ended September 30, 2020, filed with BSE Ltd. and National Stock Exchange of India Ltd., under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"). The full format of the standalone and consolidated un-auditer for the 2nd quarter and half year ended September 30, 2020 is available on the websites of the stock exchanges i.e. www.bseindia.con india.com and on the Company's website i.e. www.vipulgroup.in

The above standalone and consolidated un-audited for the 2nd quarter and half year ended September 30, 2020 is reviewed by the Audit Committee and on the recommendations have been approved by the Board of Directors at their respective meetings held or November 12, 2020. Further in accordance with the requirements of Regulation 33 of the Listing Regulations with the stock exchanges the statutory auditor have carried out limited review for standalone and consolidated un-audited for the 2nd quarter and half year ende September 30, 2020 and the limited review report has been approved by the Board.

These results will be made available on the Company's website viz www.vipulgroup.in and websites of BSE Limited and National Stoc Exchange of India Limited viz, www.bseindia.com and www.nseindia.com For and on behalf of the Boar

Vipul Limited

Punit Beriwal Managing Director & Chief Executive Office ઢ

CHEVIOT COMPANY LIMITED

Regd. Office: 24, Park Street, Magma House, (9th Floor), Kolkata - 700 016 Ph: +91 82320 87911/12/13; Fax: (033) 22497269/22172488

E-MAIL: cheviot@chevjute.com; WEBSITE: www.groupcheviot.net EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2020

				n e e e e e e e e e e e e e e e e e e e	(₹ In Lakhs)
SI. No.	PARTICULARS	Quarter ended 30-09-2020	Half-year ended 30-09-2020	Quarter ended 30-09-2019	Previous year ended 31-03-2020
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total income from operations (including other income) Net Profit for the period (before Tax, Exceptional and /	10,271.17	14,001.16	12,821.81	46,776.20
	or Extraordinary items)	1,756.60	3,150.37	1,926.11	6,184.70
3	Net Profit for the period before Tax (after Exceptional and / or Extraordinary items)	1,756.60	3,150.37	1,926.11	6,184.70
4	The state of the s	4 400 00	0.074.00	4 700 40	
	Extraordinary items)	1,436.00	2,674.30	1,708.18	4,812.12
5	Total Comprehensive Income for the period	1,602.96	2,970.22	1,777.44	4,950.80
6	Paid-up ordinary share capital (Face value - ₹ 10 each) Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the	646.69	646.69	646.69	646.69
	audited balance sheet of previous year				46,469.97
8	Earnings Per Share of ₹ 10/- each (EPS) (not annualised in ₹)				
	(a) Basic	22.21	41.35	26.41	74.41
	(b) Diluted	22.21	41.35	26.41	74.41

The above is an extract of the detailed format of the Financial Results for the guarter and half year ended 30th September 2020 filled with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)
Regulations, 2015. The full format of the Financial Results for the quarter and half year ended 30th September, 2020 are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and also on the Company's website

Previous period figures have been re-grouped / re-classified to make them comparable to the current period presentation

For Cheviot Company Limited Utkarsh Kanoria

Place: Kolkata Wholetime Director Date: 12th November, 2020 (DIN: 06950837)

ANDHRA PRADESH EXPRESSWAY LIMITED Regd. Office: 5th Floor, OSE Commercial Block, Hotel Aloft Asset No. 5B Aerocity Hospitality Dist., IGI Airport New Delhi-110037

S	Statement of Unaudited Financial Results for the half year ended September 30, 2020 (Amount in Rs. Lacs)						
		Half Yea	ar ended	Year ended			
SI No.	Particulars	September 30, 2020 Unaudited	September 30, 2019 Unaudited	March 31, 2020 Audited			
1	Total Income from Operations	2,635.84	6,031.25	16,976.25			
2	Net Profit / (Loss) for the period (Before Tax, Exceptional and / or Extraodinary Items)	-278.10	755.40	3,379.85			
3	Net Profit / (Loss) for the period Before Tax (after Exceptional and / or Extraodinary Items)	-278.10	1,671.00	4,579.85			
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraodinary Items)	-298.10	4,371.60	6,559.01			
5	Total Comprehensive Income for the period (Comprising profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)	-298.10	4,371.60	6,558.84			
6	Paid-up equity share capital (Face value of Rs. 10 each)	1,190.01	1,190.01	1,190.01			
7	Other equity (Reserves excluding revaluation reserves)	-1,508.94	-3,398.08	-1,210.84			
8	Net worth	-318.93	-2,208.07	-20.83			
9	Paid up debt capital / Outstanding debt	31,856.85	31,812.84	31,835.45			
10	Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-			
11	Debt / Equity Ratio	(99.89)	(14.41)	(1,528.35)			
12	Earnings per share (EPS) (Face value of Rs. 10/- each)	200					
	1. Basic	-2.51	36.74	55.12			
	2. Diluted	-2.51	36.74	55.12			
13	Capital Reserve	8,300.00	8,300.00	8,300.00			
14	Debenture redemption reserve (Refer note 6)	4,904.32	4,904.32	4,904.32			
15	Debt Service Coverage Ratio	0.88	1.69	1.69			
16	Interest Service Coverage Ratio	0.88	1.69	1.69			
Not	te: The above financial results of the Company for the half year ended September 30, 2020 were review	wed by the Aud	lit Committee :	and approved			

by the Board of Directors in their meeting held on November 11, 2020. The joint statutory auditors of the Company has carried out a limited These results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) prescribed under section 133 of the

These results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 and other accounting principles generally accepted in India!

The above is an extract of the detailed format of half yearly financial results filed with the National Stock Exchange Limited (NSE) under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the annual financial results are available on the websites of the National Exchange Limited (NSE) and on the company website http://www.apel.net.in/investor-relation/
For the items referred in sub-clauses (a), (b), (d) and (e) of the Regulation 52 (4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the National Stock Exchange Limited (NSE) and can be accessed on https://www.nseindia.com.
The Company is engaged in the business of setting up infrastructure projects, operation and maintenance of Infrastructural facilities. As such, all activities under taken by the Company are incidental to the main business. The director of the Company, who has been identified as being the chief operating decision maker (CODM), evaluates the Company performance, allocates resources based on the analysis of the previous performance indicators of the Company is required to carry out periodic maintenance of road carriageway once in a block of every five years as per Service concession

Company as a single unit. Interective, there are no separate reportable Dusiness segments as per INDAS 108-7-Operating Segment.

The Company is required to carry out periodic maintenance of road carriageway once in a block of every five years as per Service concession agreement (SCA) with NHAI. Under the annuity model, revenues from renewal and overlay is recognized in the period in which activity is performed by adding margins in accordance with Ind AS 115-*Revenue from Contracts with Customers*. During the previous year the Company has carried out such periodic maintenance involving renewal and overlay activity. Accordingly, the revenue from operations and operating expenses includes the following renewal and overlay related income and expenditure:

Particulars	Half Year ended September 30, 2020	Half Year ended September 30, 2019	March 31, 2020
Revenue from operations	120	3,512.50	11,858.56
Operating expenses	858	2,120.93	7,410.94
			a 1 1 1

operation of the road asset was in progress even during lockdown. The management will continue to monitor and assess impact of economic condition arising due to COVID 19. The impact of COVID 19 may differ from that expected at the date of approval of these half yearly financial results.

The Code on Social Security, 2020 has been notified in the Official Gazette on September 29, 2020. The effective date from which the changes are applicable is yet to be notified and the rules are yet to be framed. Impact, if any, of the change will be assessed and accounted in the period in which said code becomes effective and the rules formed thereunder are published.

Pujari Rala Ganosi

Place : Noida Date : November 11, 2020

(Executive Director & CEO) DIN - 07722902

FABC 🔻 INDIA LIMITED

Moving made simple

EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30th SEPTEMBER, 2020

(₹ in Lakhs Quarter Quarter Half year **Particulars** 30.09.2020 30.09.2019 30.09.2020 (Unaudited) (Unaudited) (Unaudited) 1 Total Income from operations 3,592.66 6,343.60 6,400.30 2 Net Profit / (Loss) for the period (before Tax and Exceptional item) 78.64 237.65 122.78 3 Net Profit / (Loss) for the period before Tax 237.65 122.78 (after Exceptional item) 78.64 4 Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional item) 78.64 237.65 122.78 5 Other Comprehensive Income 6 Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) and other Comprehensive Income for the period) 78.64 237.65 122.78 7 Equity Share Capital (Face value ₹ 10/-) 541.72 541.72 541.72 8 Reserves (excluding Revaluation Reserves) 9 Earning per Share (of ₹ 10/- each) 1. Basic (₹) 1.45 4.39 8.03 2. Diluted (₹) 1.45 4.39 8.03

Notes:

- The above is an extract of the detailed format of Standalone unaudited Financial Results for the quarter and half year ended 30th September, 2020 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the aforesaid Financial Result are available on the website of BSE (www.bseindia.com), CSE (www.cse-india.com) and on the Company's website (www.abcindia.com).
- The above unaudited financial results have been reviewed by the Audit Committee and thereafter the Board of Directors have approved the above results at their respective meetings held on 12th November, 2020.
- The Auditors have carried out Limited Review(LR) on the aforesaid financial results for the quarter and half year ended 30th September, 2020 and the report was placed before the Board and the same was noted.
- Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules.
- The figures of previous periods / year has been regrouped / reclassified wherever necessary to make them comparable with those of the current period / year.

For and on behalf of the Board of Directors of

ABC India Limited Vijay Kumar Jain Director

DIN: 00491871

Place: Kolkata Date: 12th November, 2020 CIN - L63011WB1972PLC217415

REGD. OFF: P-10 NEW C.I.T ROAD, KOLKATA - 700 073 Phone: (033) 22371745/24614156, FAX: (033) 24614193 Email: vrmd@abcindia.com, Website: www.abcindia.com जाहीर सूचना

मागील वर्षात

३ महिने

पलेले संबंधित

लेखापरिक्षित

-499.80

-८९२.५४

-८९२.५४

-८९२.५४

-८९५.५७

९६८.७२

-8.39

-9.29

सही /

श्री. अशोक भराडीया

(डीआयएन:००४०७८३०

३०.०९.२०१९ रोजी

संपलेली तिमाही

अलेखापरीक्षित

१३,४६३.९

८,६०६.९०

८,६०६.९

८९७३.५६

वर्ष ते तारीख

आकडे

9822.86

9028.80

9028.69

९६८.७२

6.83

संचालक मंडळाच्या वतीने व करित

वॉलफोर्ट फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड

वालु तिमाही

३०.०९.२०२०

. ज्यापरिक्षात

80.503

890.40

899.08

383.28

९६८.७२

वॉलफोर्ट फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय: २०५ए, हरी चेंबर्स, एस बी मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००१ सीआयएन: एल६५९२०एमएच१९९४पीएलसी०८२९९२

दूर::६६१८४०१६/६६१८४०१७, ई-मेल: deepak.lahoti@wallfort.com. cosec@wallfort.com, वेबसाईट: www.wallfort.com

२० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता एकमेव

अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

टिप: सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक

क्सचेंजसह सादर करण्यात आलेली वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षाचे संपूर्

नमुना कंपनीच्या www.wallfort.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com

३०.०९.२०२० रोजी

संपलेली तिमाही

७,८०६.१५

४,०६४.२

४,०६४.२

३०.०९.२०२० रोजी

संपलेली सहामाही

१०,४३९.८४

१०,४३९.८४

कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)

साधारण बाबपूर्व)

वेबसाईटवर उपलब्ध आहे.

दिनांकः १२.११.२०२०

(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष

(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)

(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर

करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)

कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)(करानंतर)

आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))*

राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/– प्रत्येकी)

(खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता)

तपशील

परिचालनातून एकूण उत्पन्न

कालावधीकरिता (कर,

अपवादात्मक व/वा अतिविशेष

बाबीपूर्व) निव्वळ नफा/(तोटा)

अपवादात्मक व/वा अतिविशेष

बाबीपूर्व) निव्वळ नफा/(तोटा)

BLUE CIRCLE SERVICES LIMITED Regd. Office: Unit No. 324, 3rd Floor, Building No 9, Laxmi Plaza, New Link Road, Andheri (West), Mumbai-400053. CIN: L74140MH1983PLC029378,

Email: blue.circl@gmail.com, Website: www.bluecircleservices.com STATEMENT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & SIX

	MONTHS ENDED 30TH SEPTEMBER 2020 (₹							
SI. No.	PARTICULARS	3 Months ended 30.09.2020	Corresponding 3 Months ended 30.09.2019	30.09.2020	Corresponding 6 Months ended 30.09.2019			
\perp		Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Audited		
2	Total Income from Operations (Net) Net Profit / (Loss) for the period (before Tax,				_			
3	Exceptional and/or Extraordinary items Net Profit / (Loss) for the period before tax (after	(2.777)	(5.070)	(9.404)	(13.290)	(110.000)		
4	Exceptional and/or Extraordinary items Net Profit / (Loss) for the	(2.777)	(5.070)	(9.404)	(13.290)	(110.000)		
5	period after tax (after Exceptional and/or Extraordinary items Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss)	(2.477)	(5.070)	(10.004)	(13.290)	(108.840)		
6	for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Paid-up Equity Share Capital (Face Value of							
7 8	Re 10/- each) other equity Earning Per Share (before Extra-Ordinary items) of Rs. 10/- each (for continuing and	2,034.700	2,034.700	2,034.700	2,034.700	2,034.700 (1,751.526)		
	discontinued operations) a) Basic b) Diluted	(0.012) (0.012)	(0.025) (0.025)	(0.049) (0.049)	(0.065) (0.065)	(0.535) (0.535)		

The above is an extract of the detailed format of Standalone Un-Audited Financial Results for The adovers an extract of the detailed within the Stock Exchange's under Regulation 33 of the SEBI LODR Regulations, 2015. The full format of the Un-Audited results for the Quarter ended 30th Sept 2020 is available on the Company website "www.bluecircleservices.com and on the Stock Exchange website i.e. www.bseindia.com.

For Blue Circle Services Limited

Dhruva Narayan Jha Director Place: Mumbai Date: November 11, 2020

क्लिओ इन्फोटेक लिमिटेड

सीआयएन:एल६५९९०एमएच१९९२पीएलसी०६७४५० नोंदणीकृत कार्यालय: ९०१-९०२, ९वा मजला, ॲटलांटा सेंटर, उद्योग भवन समोर, सोनावाला रोड, गोरेगाव (पुर्व), मुंबई. दूर.:0२२-४३२११८००, ई-मेलः clio_infotech@yahoo.com वेबसाइटः www.clioinfotech.com

२० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता

अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

		(रु.लाखात)
संपलेली	संपलेले	संपलेली
तिमाही	अर्धवर्ष	तिमाही
30.09.20	३०.०९.२०	30.09.99
अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित
8.90	१०.०६	४.९२
-9.49	-28.03	-८.६६
-9.49	-28.03	-८.६६
-9.40	-28.04	-८.६७
	तिमाही ३०.०९.२० अलेखापरिक्षित ४.९७ -९.५९	तिमाही अर्धवर्ष ३०.०९.२० अलेखापरिक्षित ४.९७ १०.०६ - १.५९ - २४.७३

	३०.०९.२० अलेखापरिक्षित	३०.०५.२० अलेखापरिक्षित	३०.०५.१५ अलेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	8.90	१०.०६	8.९२
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक ब्राब आणि विशेष साधारण बाबपुर्व)	-9.49	-28.03	-८.६६
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाब आणि विशेष साधारण बाबनंतर)	-9.49	-28.03	-८.६६
करानंतर कालावधीकरिता नफा/(तोटा) (अपवादात्मक बाब आणि विशेष साधारण बाबनंतर)	-9.80	-28.04	-८.६७
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता	-5.40	-40.09	-0.40
एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर) व इतर सर्वंकष			
उत्पन्न (करानंतर)	-9.80	-28.02	-6.00
नरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी रु.१०/- प्रत्येकी)	9909.90	9909.90	9909.90
राखीव (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद			
व्रकात दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)		६८.३३	
उत्पन्न प्रतिभाग (वार्षिकीकरण नाही)			
नूळ व सौमिकृत (विशेष साधारण बाबपुर्व)	-0.09	-0.22	-0.0८
मूळ व सौमिकृत (विशेष साधारण बाबनंतर)	-0.09	-0.22	-0.0८
टिप:			

सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये मंबई स्टॉक एक्सचेंज (बीएसई लिमिटेड) सह सादर करण्यात आलेली त्रैमासिक अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना खालील वेबसाईटवर उपलब्ध आहे.

१. बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com २. कंपनीच्या www.clioinfotech.com

संचालक मंडळाच्या आदेशान्वये क्लिओ इन्फोटेक लिमिटेडकरित सुरेश बाफन

आशितोष रामचंद्र शिंदे

खारघर, नवी मुंबई-४१०२१०.

केंद्रीय विहार समोर.

व्यवस्थापकीय संचालव

दिनांक : ११.११.२०२० ठिकाण: मुंबई

सरफायसी सूचना

यूनियन बैंक 🕼 Union Bank

अन्धि Andhra कार्पोरेशन Corporation

दहिसर (प.), हरेश्वर पॅराडाईज, दुकान क्र.७ ते १२, कांदरपाडा, न्यु लिंक रोड, दहिसर (प.), मुंबई-४०००६८. दूर.:०२२-२८९२४५१६. सिक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट, २००२ चे ५४ चे कलम १३(२) अन्वये सूचना, मागणी सूचना

जी.एम. श्रीनिवास राव,

युनियन बँक ऑफ इंडिया, कायदा ५४/२०२० अन्वये ु दहिसर (पश्चिम) शाखा.

प्रति: कर्जदार

खारघर, नवी मुंबई-४१०२१०.

मचंद्र कान्हु शिंदे नितीन रामचंद्र शिंदे ो हाऊस प्लॉट क्र.ई–६३, रो हाऊस प्लॉट क्र.ई-६३, रो हाऊस प्लॉट क्र.ई-६३, केंद्रीय विहार समोर, केंद्रीय विहार समोर, एसबीआय जवळ, सेक्टर १२, एसबीआय जवळ, सेक्टर १२, एसबीआय जवळ, सेक्टर १२,

महोदय/महोदया कृपया नोंद असावी की, तुम्ही बँकेकडून खालील कर्ज सुविधा घेतलेली आहे. दरम्यान ०३.०२.२०२० रोजी थकबाकी अ.क्र. सुविधा/कर्ज २०१७-२०२०

खारघर, नवी मुंबई-४१०२१०

खालील मालमत्तेच्या तारण आणि/किंवा गहाणवाटी समो अ. जमीन व इमारत-रामचंद्र कान्हु शिंदे यांच्या मालकीची निवासी रो हाऊस प्लॉट क्र.ई-६३ केंद्रीय विहार समोर, जुने गुरुद्वाराजवळ, एसबीआय जवळ, सेक्टर १२, खारघर आणि चतुस्टि पुर्वेस-मोकळी जागा; पश्चिमेस-६ मीटर रुंद रस्ता; उत्तरेस-प्लॉट क्र.ई-६४; दक्षिणेस-प्लॉट

. जमीन व इमारत-रामचंद्र कान्हु शिंदे यांच्या मालकीची निवासी रो हाऊस प्लॉट क्र.ई-६३ केंद्रीय विहार समोर, जुने गुरुद्वाराजवळ, एसबीआय जवळ, सेक्टर १२, खारघर आणि चतुसिमा

पुर्वेस-मोकळी जागा; पश्चिमेस-६ मीटर रुंद रस्ता; उत्तरेस-प्लॉट क्र.ई-६४; दक्षिणेस-प्लॉट

तुम्ही वरील प्रतिभूत ऋण/सुविधेचा आणि/किंवा हप्ता/व्याज किंवा दोन्ही भरणा करण्यात कसूर केलेली आहे आणि/किंवा आरबीआय नमुनानुसार कालावधीकरिता तुमचे खाते नियमबाह्य झाले असल्याने दि.२२.०१.२०२० रोजी एनपीएमध्ये वर्गीकृत करण्यात आले आहे आणि तुम्हा सर्वांना संयुक्तपणे किंवा वेगवेगळेपणे दि.०३.०२.२०२० रोजी देय असलेली रक्कम रु.५५,१०,४०९.१२ (रुपये पंचावन्न लाख दहा हजार चारशे नऊ आणि पैसे बारा फक्त) तसेच करारनामानुसान . व्याज जमा करावे लागेल. तुम्हाला येथे कळविण्यात येत आहे की, सदर सूचनेच्या प्राप्ती तारखेपासून ६० दिवसांच्या आत सदर थकबाकी रक्कम तसेच त्यावरील व्याज जमा करावे अन्यथ . सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकर्न्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट (५४/२००२) अन्वये तरतुदीप्रमाणे न्यायालयाच्या कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय रक्कम वसुलीकरिता वर सविस्तर दिलेली बँकेकडे तारण/गहाणवट मालमत्तेच्या समोर एक किंवा अधिक असे खालीलप्रमाण बँकेद्वारा लावले जाईल अर्थात:-

१. कर्जदाराच्या प्रतिभूत मालमत्तेचा ताबा घेणे तसेच प्रतिभूत मालमत्ता मुक्ततेसाठी भाडेपट्टा, करारनाम किंवा विक्रीमार्फत हस्तांतर करण्याचे सर्व अधिकार.

. कर्जदाराच्या प्रतिभूत मालमत्तेच्या व्यस्थापनेचा ताबा घेणे. तसेच प्रतिभूत मालमत्ता मुक्ततेसाठी भाडेपट्टा, करारनामा किंवा विक्रीमार्फत हस्तांतर करण्याचे सर्व अधिकार.

प्रतिभूत धनकोद्वारे ताबा घेण्यात आलेल्या प्रतिभूत मालमत्तेचे व्यवस्थापनासाठी कोणाही व्यक्तीर्च (यापुढे व्यवस्थापक म्हणून संदर्भ) नियुक्ती करणे.

कोणत्याही वेळी आवश्यकनुसार कर्जदाराकडून प्रतिभूत मालमत्ता जर कोणाही व्यक्तीने प्राप्त केल्यास आणि जर कोणाकडूनही रक्कम् येणे असल्यास किंवा कर्जदारास देय असल्यास बैंकेकडे जमा करावा, जेणेकरून प्रतिभूत ऋणाची रक्कम वसुल केली जाईल. कृपया नोंद असावी की, सदर सूचनेच्या प्राप्तीनंतर बँकेच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय सदर सूचनेत

नुदर्भीत प्रतिभूत मालमत्ता विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य इतर प्रकारे हस्तांतर करण्यापासून तुम्हाल ोखण्यात येत आहे. विक्री प्रक्रिया घेण्याबाबत उपरोक्त प्रक्रियेकरिता आलेला सर्व खर्च धरला जाईल आणि विक्री

प्रक्रिया बँकेची संपुर्ण देय रक्कम वसुलीकरिता अनुचित आढळल्यास सरफायसी कायदा ५४/२०० मध्ये दिलेल्या तरतुदीप्रमाणे उर्वरित रक्कमेकरिता आवश्यक कायदेशीर कारवाई केली जाईल किंव अन्य कायद्यानुसार तुमच्या विरोधात आवश्यक कारवाई केली जाईल ज्याकरिता संयुक्तपणे किंवा वेगवेगळेपणे सर्व शुल्क व परिणामाकरिता तुम्हा जबाबदार असाल. कृपया महत्वाची नोंद घ्यावी की, सरफायसी कायद्याच्या कलम १३(८) नुसार जाहीर लिलावाकरिता सूचना प्रकाशन तारीख किंवा दरपत्रक मागवून किंवा सार्वजनिक किंवा खासगी व्यवहारातून निविदा

गिगवून् प्रतिभूत मालमत्तेची विक्री किंवा भाडेपेट्टा/करारनामाद्वारे हस्तांतर करण्याकरिता तुम्हाला प्रतिभूत गलमत्ते सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध असेल.

सदर सूचना ही इतर कायद्यान्वये बँकेला उपलब्ध असलेल्या कोणत्याही अधिकाराच्या पुर्वग्रहाशिवार

(जी.एम. श्रीनिवासराव मुख्य व्यवस्थापक व प्राधिकृत अधिकारी युनियन बँक ऑफ इंडिया

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, श्रीमती निशा अनिलकुमार मिश्रा व श्री. अनिलकुमार उद्धवप्रसाद मिश्रा यांनी फ्लॅट इरा मजला, साईनाथ अपार्टमेंट को-ऑप.हौ.सो.लि., प्लॉट क्र.१५, सर्व्हे क्र.४, हिस्सा क्र.५, सीटीएस क्र.२६८(भाग), गांव असल्फा तालुका कुर्ला, मुंबई ही जागा श्रीमती नथ्थात सुकुमारी कोमलन यांच्याकडून दिनांक ६.१०.२०२० रोजीचे अ.क्र.८२०२/२०२०

ठिकाण : मुंबई

दिनांक : १२.११.२०२०

करारनामानुसार खरेदी केला आहे. श्रीमती नथ्थात सुकुमारी कोमलन यांनी सदर फ्लॅटचे अधिकार श्रीमती नथ्यात जानकी अम्मा यांचे ०४.१०.१९९३ रोजी निधन झाल्यावर कायदेशीर वासदार म्हणून प्राप्त केले होते.

अंतर्गत उपनिबधंक कुर्ला-५ यांच्याकडे नोंद्णीकृत्

दिनांक २६.१०.२०२० रोजीच्या विक्री

श्रीमती नथ्थात सुकुमारी कोमलन यांनी स्वर्गीय श्रीमती नथ्थात जानकी अम्मा यांचे कायदेशीन वारसदार म्हणून सक्षम न्यायालयाकडून कोणतेही वारसाहक प्रमाणपत्र घेतलेले नाही. श्रीमती निशा अनिलकुमार मिश्रा व श्री. अनिलकुमार उद्धवप्रसाद मिश्रा यांनी पीएनबी हौसिंग फायनान्स लिमिटेड यांच्याकडून कर्ज घेतले आहे.

म्हणून जर कोणास उपरोक्त दस्तावेजांच्या आधारा उपरोक्त मालमत्तेवर वारसाहक्क, विक्री, तारण, अधिभार, बक्षीस किंवा मालकीहक्क इत्यादी स्वरुपात कोणताही दावा असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्याकडे सदर सूचना प्रकाशनापासून १४ दिवसात कळवावे

ॲड. वाळके ॲण्ड असोसिएटस् एस-९/बी-१, २रा मजला, हावरे सेन्चुरियन मॉल, सेक्टर १९ए, प्लॉट क्र.८८-८९, नेरूळ, नवी मुंबई. मोबा.:८६५२११२२८२

अधिघोषणा

जाहीर सूचना श्री. पंकज रामनाथ तिवारी या माझ्या अशिलांच्या वतीने सदर अधिघोषणा देण्यात येत आहे. त्यांची संबंधित मालमत्ता/घर, सी-१०३, कैलाश दर्शन को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी, अल्कापुरी, नालासोपारा (पुर्व), पालघर, महाराष्ट्र-४०१२०९. सदर घर श्री. रामनाथ काशिनाथ तिवारी व माझे अशिलांनी संयक्तपणे खरेटी केले होते. माझ्या अशिलाचे वडील २२ जुलै, २०१५ रोजी मयत झाले. माझे अशील हे सदर घराचे एकमेव मालक आहेत. माझ्या अशिलाची हिरो हौसिंग फायनान्स कॉर्पोरेशनकडून कर्ज घेण्याकरिता आणि सदर

घर तारण ठेवण्याची इच्छा आहे. जर कोणा व्यक्तीस काही आक्षेप असल्यास त्यांनी खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावर तुमचे

आक्षेप कळवावेत. मोबाईल क्रमांक ७९७७११५४०१ ई-मेल: lawyertejsingh@gmail.com पत्रव्यवहाराचा पत्ता: लेक्स ॲण्ड जस

असोसिएटस्, मुंबई किनारा को-हौसिंग सोसायटी, दुकान १ व २, म्हात्रे वाडी, बँक ऑफ बडोदाच्या मागे, दहिसर (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र-४०००६८.

टी.जी. सिंग ठिकाण: मुंबई दिनांक: १३.११.२०२०

जाहीर सूचना

श्री. विश्वनाथ राधये व श्री. बाबुराव महाकाले यांना सुचित करण्यात येत आहे की, दि.२३.११.२०२० रोजी स.११.३0वा. चौकशी निश्चित केली आहे आणि पुढे श्री. मिथीलेश भारती व श्री. राजेश बाल्मीकी यांची दि.२३.११.२०२० रोजी दु.१२.३० वा. चौकशी निश्चित केली आहे.

कृपया उपस्थित रहावे अन्यथा चौकशी अधिकारी एकतर्फी कारवाई सुरू करतील आणि ते तुमच्यावर बंधनकारक असेल. चौकशीचे ठिकाण श्री. चैतन्य तोरगल जी/३, बोरिवली शांतीनाथ कोहौसो., एस.व्ही. रोड, सारस्वत बँके समोर, आभुषण ज्वेलर्सच्या मागे, बोरिवली (प.), मुंबई-४०००९२.

सही/-मे. ग्रेस ज्वेल्स प्रा.लि. ठिकाण: मुंबई दिनांक:१३.११.२०२०

कामदगिरी फॅशन लिमिटेड

सीआयएन: एल१७१२०एमएच१९८७पीएलसी०४२४२४

नोंदणीकृत कार्यालय: ए-४०३, द क्युब, एम.व्ही.रोड, मरोळ, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००५९. **दूर.:**९१ २२ ७१६१३१३१, फॅक्स:९१ २२ ७१६१३१९९, वेबसाईट: www.kflindia.com, ई-मेल: cs@kflindia.com ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरीता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	1	संपलेले	
7	पंपलेली तिमाह	ही	अर्धवर्ष
३०.०९.२०	३०.०६.२०	३०.०९.१९	३०.०९.२०
२५९१.३२	३३१.८४	८७१५.११	२९२३.१६
(२७०.३३)	(५६८.५३)	३५.६९	(८३८.८६)
(२०२.१७)	(४२६.९८)	23.00	(६२९.१५)
(२०२.१७)	(४२६.९८)	२३.०७	(६२९.१५)
8.८८	8.८७	0.६७	9.08
५८६.९४	५८६.९४	५८६.९४	५८६.९४
-	-	-	-
(3.88)	(७.२७)	0.39	(৭০.৩২)
(3.88)	(७.२७)	0.39	(90.02)
	30.09.20 30.09.32 249.32 (200.33) (202.90) 8.22 426.98	संपलेली तिमा ३०.०९.२० ३०.०६.२० २५९१.३२ ३३१.८४ (२७०.३३) (५६८.५३) (२०२.१७) (४२६.९८) (२०२.१७) (४२६.९८) ४.८८ ४.८७ ५८६.९४ ५८६.९४ - - (३.४४) (७.२७)	349.32 339.28 2094.99 (200.33) (462.43) 34.69 (202.90) (826.92) 23.00 (202.90) (826.92) 23.00 8.22 8.20 0.60 426.98 426.98 426.98 - - - (3.88) (0.20) 0.39

१. वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १२ नोव्हेंबर, २०२० रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व कंपनीच्या www.kflindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

१. मागील कालावधीचे आकडे चालु कालावधींच्या आकड्यांसह तुलनायोग्य करण्यासाठी जेथे आवश्यक आहे तेथे पुर्ननमुद/पुर्नगठीत

प्रदीप कुमार गोयंका

संचालक मंडळाच्या वतीने व करिता

नेस्को लिमिटेड अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

इन्टेग्रा गारमेट्स ॲण टेक्सटाईल्स लिमिटेड

नोंद. कार्यालय: प्लॉट क्र. जी२-एम.आय.डी.सी. इंडस्ट्रियल इस्टेट, पोस्ट सलाईधाबा, ब्टीबोरी, नागपूर, महाराष्ट्र - ४४११२२. दूर: +९१ २२ ६६२२९५०० ई–मेल: <u>corporatesecretarial@integragarments.com</u>

वेबसाईट: <u>www.integragarments.com</u>;

सीआयएन: एल१८१०९एमएच२००७पीएलसी१७२८८८

सहामाही ३०.०९.२०१९	संपलेली वर्षे ३१.०३.२०२०
,	39 03 2020
	' ' '
(अलेखापरिक्षीत)	(लेखापरिक्षीत)
-	-
(८७)	(१९७)
(১১)	(१,३४०)
(८७)	(१,३४०)
(८७)	(१,३४०)
१,०९०	१,०९०
	(४,०४९)
(89.0)	(3.59)
(0.78)	(3.59)
	(अलेखापरिश्चीत) - (८७) (८७) (८७) (८७) (८७) (८७) (८७)

|टीप.: वरील सेबीच्या (लिस्टिंग ओबलिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५च्या नियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि सहामाही वर्षासाठी स्टेंड अलोन अलेखापरिक्षीत वित्तीय निरुकर्षांचा नमूना आहे. सदर आर्थिक परिणामांचा पूर्ण स्वरूप स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर <u>www.bseindia.com</u> आणि <u>www.nseindia.com</u> आणि कंपनीच्या <u>www.integragarments.com</u> वेबसाइटवर उपलब्ध आहेत

इन्टेग्रा गारमेंट्स ॲण्ड टेक्सटाईल्स लिमिटेडकरिता

आर. के. रेवारी व्यवस्थापकीय संचालक (डीआयएन: ००६१९२४०)

٧.	कालावधीकरिता (कर,			
	अपवादात्मक व/वा अतिविशेष			
	बाबीपश्चात) निव्वळ नफा/			
	(तोटा)	३,२४६.९०	১৩. १७६, ১	७,३९५.४०
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वसम			
	ावेशक उत्पन्न (कालावधीकरिता			
	नफा (करपश्चात) व			
	अन्य सर्वसमावेशक उत्पन्न			
	(करपश्चात) यांचा समावेश)	३,२४६.५९	८,३८१.१०	७,३९६.३५
ξ.	समभाग भांडवल (प्रतिशेअर रु.			
	२/-दर्शनी मूल्य)	१,४०९.२०	१,४०९.२०	१,४०९.२०
७.	राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव			
	वगळता)	-	-	-
۷.	उत्पन्न प्रतिशेअर (ईपीएस)			
	अ) उत्पन्न प्रतिशेअर मूलभूत			
	(रु.) (अवार्षिकीकृत)	४.६१	११.८९	१०.५०
	ब) उत्पन्न प्रतिशेअर सौम्यीकृत			
	(रु.) (अवार्षिकीकत)	83.X	98.76	8040

ा अ. क्र.	वष्कर्षांवरील अतिरिक्त माहिती तपशील	३०.०९.२०२० रोजी संपलेली तिमाही	३०.०९.२०२० रोजी संपलेली सहामाही	३०.०९.२०१९ रोजी संपलेली तिमाही
		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित
ए)	परिचालनातून एकूण उत्पन्न	७,८०५.८२	१६,९४१.५५	१३,४६४.०३
बी)	करपूर्व नफा	४,०६४.६०	१०,४४३.१६	८,६०७.३५
सी)	करपश्चात नफा	३,२४७.२५	८,३८३.१०	७,३९५.८५
डी)	कालावधीकरिता एकुण सर्वसमावेशक उत्पन्न	३,२४६.९४	۷,३८४.४२	७,३९६.८०

आहे व तत्पश्चात संचालक मंडळाद्वारे त्यांच्या दि. १२.११.२०२० रोजी पार पडलेल्या सभेत त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. वैधानिक लेखापरीक्षकांनी वरील वित्तीय निष्कर्षांचे मर्यादित पुनरावलोकन केले आहे.

वरील विवरण हे सेबी (सूची व अन्य विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक प्रकानचेनकरे टावल काण्यात आलेल्या दि ३०.०९ २०२० ग्रेजी मंपलेल्या विमाहीकरिताच्या एकवित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांच्या विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. स्थायी व एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंजची वेबसाइट www.bseindia.com व www.nseindia.com वर कंपनीची वेबसाइट www nesco.in वर उपलब्ध आहे. नेस्को लिमिटेडकरित

नोंदणीकृत कार्यालय : नेस्को सेंटर, पश्चिम द्रुतगती महामार्ग, गोरेगाव (पूर्व), मुंबई - ४०० ०६३.

वेबसाइट: www.nesco.in ई-मेल: companysecretary@nesco.in

पकीय संचालव डीआयएन : ०१५१९५७२ सीआयएन: L17100MH1946PIC004886

दिनांक : १२ नोव्हेंबर, २०२०

विधी स्पेशालिटी फूड इनग्रेडिएन्ट्स लिमिटेड **नोंदणीकृत कार्यालय:** ई/२७, कॉमर्स सेंटर, ७८, ताडदेव रोड, मुंबई–४०००३४. दूरध्वनी क्र.: ०२२-६१४०६६६६, फॅक्स: ०२२-२३५२१९८०,

ई-मेल: mitesh.manek@vidhifoodcolour.com, वेबसाईट:www.vidhifoodcolour.com ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

ठिकाण : मुबइ

VIDH

						(रु.लाखात
		एकमेव			एकत्रित	
तपशील	संपलेली तिमाही ३०.०९.२०२० (अलेखापरिक्षित)	संपत्नेले अर्धवर्ष ३०.०९.२०२० (अलेखापरिक्षित)	संपलेली तिमाही ३०.०९.२०१९ (अलेखापरिक्षित)	संपलेली तिमाही ३०.०९.२०२० (अलेखापरिक्षित)	संपलेले अर्धवर्ष ३०.०९.२०२० (अलेखापरिक्षित)	संप्रलेली तिमाही ३०.०९.२०१९ (अलेखापरिक्षित)
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	4003.88	9038.00	4369.09	4003.66	9038.00	4368.9
कालावधीकरिता निव्यंक नफा/(तोटा)(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूरी करपूर्व कालावधीकरिता निव्यंक नफा/(तोटा)(अपवादात्मक	9009,69	9894.88	9070.54	9000.UĘ	99.806	9023.48
आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	9009,09	9894.88	9070.54	9000.७६	99.8/98	9023.48
करानंतर कालावधीकरिता निव्यक नफा/(तोटा)(अपवादात्मक आणि/किंता विशेष साधारण वाबनंतर) कालावधीकरिता एकृण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/	042.90	9878.09	240.29	049.22	9877.69	CNC.3
(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	W4,40	9898.80	C49.30	084.83	9892.48	687787
समभाग भांडवर (समभागाचे दर्शनी मूल्य रू.१/- प्रत्येकी)	899.84	899.84	899.84	899.84	899.84	899.84
साखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदपत्राकानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (स.१/- प्रत्येकी)(अखंडीत कार्यचलनाकरिता)	-	95.5005	-	-	92/90/08	-
मूळ सौमिकृत	989	2.63	9,190	9.89	2,43	9/0
सौमिकत	988	2,/3	9.00	9,89	2/3	9,0

३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि दिनांक १२ नोव्हेंबर, २०२० रोजी झालेल . संचालक मंडळच्या सभेत मान्य करण्यात आले. वरील निष्कर्षाचे सेबी (लिस्टिंग ऑब्लिशेशन्स ऑण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन २०९५ च्या नियम ३

सदर निष्कर्ष हे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ आणि लागू मयदित अन्य इतर लेखा योजनानुसार विहितप्रमाणे कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम, २०१ इंडएएसनुसार तयार केले आहेत.

कंपनी एकमेव व्यवसाय विभाग नामे फुड कर्लर्स व केमिकल्सचे उत्पादन व व्यापारात कार्यरत आहे. म्हणून कार्यचलीत विभागाकरिता आवश्यक इंडएएस १०८ नुसा कोणतेही वेगळे निवारण दिलेले नाही. संचालक मंडळाने गुरुवार, १२ नोव्हेंबर, २०२० रोजी झालेल्या सभेत रु.९९.८९ लाख सरासरीचे वित्तीय वर्ष २०२०–२१ करिता रु.९/ – प्रत्येकी भरणा केलेल

रु.०.२/- प्रती समभागाचे (अर्थात २०%) प्रथम अंतरीम लाभांश घोषित केले आहे. कोविड-१९ प्रादुर्भावामुळे संपुर्ण यंत्र उत्पदनाचे तात्पुरते काम बंद ठेवल्यामुळे विद्यमान तिमाहीकरिता कंपनीचे कार्यचलनावर प्रभाव पडला होता. तथापि, २३ मार्च तं ९ एप्रिल, २०२० पर्यंत कालावधीकरिता मर्यादित होते जे ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीत नोंद करण्यात आले होते. कार्यचलन हे कामगारांची मर्यादित उपलब्धता आणि पुरवठा मालिकामधील अङ्थळे यामुळे दोलायमान झाले होते. यापुढे तिमाही दरम्यान कंपनीची विक्री ही सदर तिमाही दरम्यान जेएनपीटीचे मर्यादित कार्यचलनामुळे प्रचंड विपरीत झाले होते. तसेच दिनांक १ जून ते ८ जून पर्यंत निसर्ग चक्रीवादलामुळे उत्पादन प्रक्रियेत थोडासा प्रभाव पडला होता. तथापि, कंपनीच्या उत्पदनांची मागणी नेहमीच पुढे राहिली आहे. याबाबत कंपनीची परिसमापन स्थिती त्यांचे सर्व वित्तीय स्थिती साभांळण्यास योग्य आहे. उपकंपन्यांचे कार्यचलन हे प्रक्रिया

समासोधन तसेच पर्यावरनीय दाखल मिळण्यात विलंब होत असल्याने उपकंपन्यांच्या प्राप्ती करण्यास सुरूवात केलेली नाही. मागील कालावधीचे आकडे चालु कालावधी/वर्षासह तुलनायोग्य करण्यासाठी आवश्यक आहे तेथे पुर्नगठीत/पुर्ननमुद करण्यात आले.

दिनांक: १२.११.२०२०

विधी स्पेशालिटी फूड इनग्रेडिएन्ट्स लिमिटेडकरि बिपीन एम. माणेव

दिनांक: १९ नोव्हेंबर, २०२०

आयड्रिम फिल्म इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी लिमिटेड

(पूर्वीची सॉफ्टबीपीओ ग्लोबल सर्व्हिसेस लिमिटेड)

नोंदणीकृत कार्यालय : फ्लॅट क्र.बी.-४५०१ व बी-४६०१, लोधा बेलीसिमो, लोधा पॅव्हिलियन, अपोलो मिल कंपाऊंड, महालक्ष्मी, मुंबई - ४०० ०११. दुर. क्र.: ०२२-६७४००९०० फॅक्स: ०२२-६७४००९८८ वेबसाईट: www.idreamfilminfra.com; ई–मेल: mca@ahaholdings.co.in सीआयएन: एल५१९००एमएच१९८१पीएलसी०२५३५४

३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व सहामाहीकरीता एकत्रीत अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

		एकात्रत						
अ.	तपशिल		संपलेली तीमाही			संपलेली सहामाही		
क्र.	समारारा	३०.०९.२०२०	३०.०६.२०२०	३०.०९.२०१९	३०.०९.२०२०	३०.०९.२०१९	३१.०३.२०२०	
		अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत	
१	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	-	_	_	_	-	0.02	
2	कालावधीकरिता निव्वळ नफा(+) तोटा(-)(कर,							
	अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	(१०.५४)	(११.१२)	(१०.१४)	(२१.६६)	(१९.१७)	(३९.२४)	
3	करपूर्व निव्वळ नफा(+)/तोटा(-)(अपवादात्मक							
	आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(१०.५४)	(११.१२)	(१०.१४)	(२१.६६)	(१९.१७)	(३९.२४)	
8	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा(+)/तोटा(-)							
	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(१०.५४)	(११.१२)	(१०.१४)	(२१.६६)	(१९.१७)	(३९.२४)	
G,	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता							
	सर्वंकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष							
	उत्पन्न (करानंतर))	-	-	-	-	-	-	
ξ	समभाग भांडवल	१५.००	१५.००	१५.००	१५.००	१५.००	१५.००	
G	राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदपत्राकानुसार पुर्नमुल्यांकित							
	राखीव वगळून)	-	-	-	-	-	(३२६.८४)	
6	उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी)							
	(खंडीत व अखंडीत कार्यचलनासाठी)							
	मूळ	(७.०३)	(৬.४१)	(६.७६)	(१४.४४)	(१२.७८)	(२६.१६)	
	सौमिकृत	(७.०३)	(৬.४१)	(६.७६)	(१४.४४)	(१२.७८)	(२६.१६)	
	कारीना प्रकल निकालांच्या संवर्षात्र सकता सालीनामाणो आहेत :							

कपनार	भवनाच्या एकल निकालाच्या सदमात, एक्कम खालालप्रमाण आहत : ६ लाखात								
अ.		संपलेली तीमाही			संपलेली	संपलेले वर्ष			
弱 .	तपशिल	३०.०९.२०२०	३०.०६.२०२०	३०.०९.२०१९	३०.०९.२०२०	३०.०९.२०१९	३१.०३.२०२०		
		अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत		
अ	वहीवाट	०.०६	0.06	०.०६	0.83	0.88	0.28		
ब	करापूर्वी नफा	(१०.८५)	(११.००)	(१०.२२)	(२१.८५)	(१९.५७)	(३९.३३)		
क	करानंतर नफा	(१०.८५)	(११.००)	(१०.२२)	(२१.८५)	(१९.५७)	(३९.३३)		

१. उपरोक्त सेबी (लिस्टिंग ओबलिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या नियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे दाखल केलेल्या त्रैमासिक अलेखापरिक्षीत वित्तीय निकालांच्या (एकत्रित आणि स्वतंत्र) विस्तृत माहितीचा एक अर्क आहे. त्रैमासिक अलेखापरिक्षीत वित्तीय निकालांचे पूर्ण स्वरूप (एकत्रीत आणि स्वतंत्र) स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर (www.bseindia.com) आणि कंपनीच्या वेबसाइट्वर (www.idteamfilminfra.com) उपलब्ध आहेत.

मागील वर्षाची आकडेवारी त्यांची तुलना करण्यासाठी आवश्यक असलेल्या ठिकाणी पुन्हा एकत्रित / पुनर्रचना केली गेली आहे . सेबीच्या (यादीतील जबाबदाऱ्या आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियम, २०१५ च्या ३३ अंतर्गेत ११ नोव्हेंबर, २०२० रोजी झालेल्या बैठकीत वरील निकालांचे पुनरावलोकन व लेखापरीक्षण समितीने शिफारस केली आहे.

> आयड्रिम फिल्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी लिमिटेडकरित (पूर्वीची सॉफ्टबीपीओ ग्लोबल सर्व्हिसेस लिमिटेड) सही/-शमिका कदम

> > व्यवस्तापकीय संचालव

(डीआयएन: ०७६०६१९५)

मुख्य कार्यालय – एम. एस. मीडिया ॲण्ड पब्लिकेशन प्रा. लि. करिता मुद्रक, प्रकाशक, **व्ही.पी. चादवडकर** यांनी सोमानी प्रिंटींग प्रेस, गाला नं. ३ आणि ४, अमिन इंडस्ट्रीअल इस्टेट, सोनावाला क्रॉस रोड, नं. २, जवाहर नगर फाटक ब्रीज, गोरेगाव (पूर्व), मुंबई – ४०० ०६३ येथे छापून एम. एस. मीडिया ॲण्ड पब्लिकेशन प्रा. लि. केसर प्लाझा, ५०२ ए/विंग, प्लॉट नं.२३९. आर. डी. पी-६ म्हाडा लेआऊट, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई ४०००६७ येथून प्रसिद्ध केले. दूरध्वनी : ०२२-२०८९९७६, ०२२-२८६९७६४५/४७, ०९८३३८९९८८८, ९८३३८५२९११ फॅक्स :२८६८२७४४ अंकात प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेख यामधील व्यक्त झालेल्या मतांशी संपादक, संचालक सहमत असतीलच असे नाही. संपादक- डी.एन.शिंदे, कायदेविषयक सङ्कागार- अंड. भानुदास जगनाप आणि एमकेएस लिगल असोसिएट्स, RNI No. MAHAMAR/2001/05426. ई-मेल : mumbai.lakshadeep@gmail.com, lakshadeepp@rediffmail.com./msmedia@rediffmail.com, mumbailakshadeepnews@gmail.com.